

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

परिपत्रक क्र.विनिले-२००५/प्र.क्र.४०/का.२,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- १६ जून, २००५.

- बाबा :- १) या विभागाचे शासन परिपत्रक क्र.टिएसपी-१०८४/पीएसी/८१-८२/का.८,
दि. १६ जून, १९८४
२) वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र.भानिम-१२००/प्र.क्र.२०५/लोलेस,
दि. १८ जानेवारी, २००१
३) या विभागाचे पत्र क्र.विनिले-२००२/प्र.क्र.२/का.२, दि. ३१ जुलै, २००३

शासन परिपत्रक :- आदिवासी उपयोजनेतील ८० ते ८५ % निधी हा इतर मंत्रालयीन विभागांमार्फत आदिवासीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या योजनाना या विभागातर्फे उपलब्ध करून दिला जातो. सदर निधी संबंधित विभागांच्या शिफारशीनुसार अर्थसंकल्पीत केला जातो. आदिवासी उपयोजनेतर्गत एकूण ६० लेखाशिर्षे असून १० ते ११ मागण्या आहेत आणि १७ प्रशासकीय विभागांचा या लेखाशिर्षाशी संबंध आहे. आदिवासी उपयोजनेतर्गत प्रत्येक विभागाला भंजूर झालेल्या निधीतून होणा-या खर्चाचे नियंत्रण, खर्चमेळाचे काम तसेच विनियोजन लेखे सादर करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे.

२. वित्त विभागाच्या दि. १८ जानेवारी, २००१ च्या परिपत्रकान्वये विनियोजन लेखा अहवालातील लेखाशिर्षावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने तीन महिन्याच्या आत यिधानमंडळ सचिवालयाला पाठविणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे आदिवासी उपयोजनेशी संबंधित स्पष्टीकरणात्मक ज्ञापने कशा प्रकारे सादर करावयाची याबाबतच्या सूचना या विभागाच्या दि. १६.६.१९८४ च्या शासन परिपत्रकान्वये संबंधित विभागाला देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित विभागाने विहित कालमर्यादेत स्पष्टीकरणात्मक ज्ञापने सादर करणे आवश्यक आहे. महालेखापालांचेकडून आदिवासी उपयोजनेशी संबंधीत प्रारूप अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील खर्चाची आकडेवारी अंतिम असल्यामुळे विभागांना पुढील कार्याही करण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे कलविण्यात येते. तथापि, बरेच मंत्रालयीन विभाग अंतिम अहवाल यिधान मंडळ सचिवालयाकडून प्राप्त होईपर्यंत कोणतीही कार्याही करीत नाहीत. त्यामुळे स्पष्टीकरणात्मक ज्ञापनाचे एकत्रित संघ यिधानमंडळ सचिवालयाला पाठविण्यास अक्षम्य विलंब होतो. झालेल्या विलंबाबाबत लोकलेखा समितीने तीव्र नाराजी घेत केली आहे. सबब, सर्व संबंधित विभागांना आदिवासी उपयोजनेशी संबंधीत लेखाशिर्षावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने महालेखापालांच्या संमतीनंतर तीन महिन्याच्या आत या विभागास पाठविण्यात यावीत अशा सूचना पुन्हा देण्यात येत आहेत.

३. आदिवासी उपयोजनेशी संबंधित विनियोजन लेखा अहवालावरील स्पष्टीकरणात्मक ज्ञापने पाठविताना संबंधित मंत्रालयीन विभाग आवश्यक. सर्व बाबींची पूर्तता करीत नाहीत. तसेच सदर स्पष्टीकरणात्मक ज्ञापनात ब-याच नुटी आढळून येतात. सदर नुटी दूर करून परिपूर्ण व सर्वसमावेशक स्पष्टीकरणात्मक ज्ञापने कशा प्रकारे तथार करार्दत याबाबतच्या सूचना या विभागाच्या दि. ३१ जुलै, २००४ च्या पत्रान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच मंत्रालयीन विभागांकडे विनियोजन लेखा अहवालावरील प्रलंबित माहिती प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने मा.सचिव, आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ मे, २००५ रोजी झालेल्या बैठकीत याबाबत स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि, मंत्रालयीन विभागांकडून पाठविण्यात येणा-या स्पष्टीकरणात्मक ज्ञापनात पुन्हा याच नुटींची पुनरागृहीत असल्याचे आढळून आले आहे. सबब, आदिवासी उपयोजनेशी निगडीत योजना राबविणा-या

संविधानसभा द्वारा जून २०१८ करावात प्रति आहे की संसदीकरणात्मक ज्ञापन तपार करावात या विधानसभ्या
दि.३१ जुलै, २००४ च्या पत्रान्वये दिलेल्या मूळानंचे काटेकोण्ठेणे पालन करण्यात यावे.

२. काही लेखाशिर्षांच्याली मोठणा-या योजना दोन किंवा अधिक विभागांमार्फत राबविण्यात येतात. त्यामुळे दोन्ही विभागांकडून माहिती प्राप्त इगाल्याशिवाय खर्चाची अचूक तपासणी करता येत नाही. उदा.लेखाशिर्ष २६०२ य ४७०२ पाटबंधारे य जलसंधारणा, लेखाशिर्ष ४२०२ उच्च य तंत्रशिक्षण य शास्त्रीय शिक्षण विभागाशी एकत्रित आहेत. त्याचप्रमाणे सदर लेखाशिर्षांची खर्चमेळाचे कामही बहुतेक घेला योग्यत्वांना द्वात नाही. खर्चमेळाचे काम तसेच खर्चाची आकडेवारी घेळीच प्राप्त न झाल्याने आकडे जुळत नाहीत. त्यामुळे स्पष्टीकरणे महालेखापालांचेकडून तपासून घेणे शक्य होत नाही. सबव, सर्व संबंधित विभागांना अशा सूचना देण्यात येत आहेत की, ज्या लेखाशिर्षांचा संबंध दोन किंवा अधिक विभागांशी येतो त्या लेखाशिर्षांशी संबंधित विभागांने जर्यसंमतीने त्या लेखाशिर्षांवरील कमी अधिक खर्चाचे एकद स्पष्टीकरणात्मक ज्ञापन तपार करून सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या सदर ज्ञापनाद्यर संयुक्त स्वाक्ष-या घेण्यात याव्यात य ग्रालील विवरणपत्रात नमूद विभागाने सदर स्पष्टीकरणात्मक ज्ञापनास महालेखापालांची संमती घेण्याची कार्यवाही करारी.

अ.क्र.	लेखाशिर्ष	संबंधित विभाग	स्पष्टीकरणात्मक ज्ञापनाचे समन्वयन करून महालेखापालांची संमती घेण्याची कार्यवाही करणारा विभाग
१	२२२५ (योजनांतर्गत)	आदिवासी विकास विभाग, सहकार विभाग, महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग	आदिवासी विकास विभाग
२	२२२६ (योजनेतर)	आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग	आदिवासी विकास विभाग
३	२२३०	आदिवासी विकास विभाग, उच्च य तंत्रशिक्षण विभाग, रोजगार य स्वयंरोजगार	आदिवासी विकास विभाग
४	२६०६	महसूल य घन विभाग(घने), ग्राम विकास य जलसंधारण विभाग (जलसंधारण)	महसूल य घन विभाग (घने)
५	२४२५ (योजनांतर्गत)	आदिवासी विकास विभाग, सहकार विभाग	आदिवासी विकास विभाग
६	२७०२ (अनुशोषण्याही)	पाटबंधारे विभाग, ग्राम विकास य जलसंधारण विभाग (जलसंधारण)	ग्राम विकास य जलसंधारण विभाग (जलसंधारण)
७	४२०२	शास्त्रीय शिक्षण विभाग, उच्च य तंत्रशिक्षण विभाग	उच्च य तंत्रशिक्षण विभाग
८	४४०६ (योजनांतर्गत)	महसूल घन विभाग (घने), ग्राम विकास य जलसंधारण विभाग (जलसंधारण)	महसूल घन विभाग (घने)
९	४४२५ (योजनांतर्गत)	आदिवासी विकास विभाग, सहकार विभाग	आदिवासी विकास विभाग
१०	४६०३	पाटबंधारे विभाग, महसूल य घन विभाग (पुनर्वसन)	पाटबंधारे विभाग

१०	४७०२ (अनुशेषास्त्रहित)	पाटबंधारे विभाग, ग्राम विकास व जलसंधारण विभाग (जलसंधारण)	पाटबंधारे विभाग
----	---------------------------	--	-----------------

स्पष्टीकरणात्मक ज्ञापनांस महालेखापालांची संमती घेण्याची जबाबदारी ज्या विभागावर सोपविण्यात आली आहे, त्या विभागाने त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरणे पालन करावे. महालेखापालांच्या संमतीनंतर सदर ज्ञापनाच्या मराठी व इंग्रजी प्रतीया विभागास पाठविण्यात याव्यात.

वरील सूचनांची तात्काळ अंमलबजावणी घावी.



(कृ. मा. पवार)

सहसचिव

प्रति,

सहसचिव/उप सचिव

नियांजन विभाग (डोंगरी विकास/स्थानिक विकास)
जलसंपदा विभाग,
ग्राम विकास विभाग,
जलसंधारण विभाग,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
शैक्षकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग,
कृषी व पदुम विभाग (कूर्खी/पदुम)
सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, व विशेष सहाय्य विभाग,
नगर विकास विभाग,
माहिला व बाल कल्याण विभाग,
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,
उच्च व तंत्रशिक्षण विभाग,
सार्वजनिक बांधकाम विभाग,
महसूल व वन विभाग (वने/महसूल/पुनर्वसन),
उद्योग, ऊर्जा व कागमगार विभाग (उद्योग/ऊर्जा),
रहकार व वस्त्रोद्योग विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

प्रत माहितीसाठी अग्रेषित:-

मा.मुख्यसचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई - ३२.
मा.सचिव (ले. व को.), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.
उपसांचय, वित्त विभाग (लोलेस), मंत्रालय, मुंबई - ३२